

१०१५ २३

इ. वि. का. राजवाडे संशोधन मंडळ धुळे.

—: हस्त लिखित ग्रंथ संग्रह :—

ग्रंथ क्रमांक ४६३३ (प५५४)

ग्रंथ नाम व वर्णन

विषय कथा पुराणे



॥ वामनज्ञम् ब्रिजत्वान् ॥ इदानि पददैत्यरा ॥
 ॥ जब छितो विष्वप्रसादेह ॥ री ॥ तेहाकर्त्य ॥
 ॥ संदिस्ति दितिच्या दिव्यवतेश्वीहरी ॥ जा ॥
 ॥ वामनसुंजिते चिसुमईहोताचमिश्राद्वा ॥
 ॥ क्वा ॥ सर्वत्रै त्रिपदेहरीस्मरमनात्याचीपदे ॥
 ॥ कैमन्त्रे ॥ ॥ बलीयागतोनम्भदेचेतटाकी ॥
 ॥ करीअहुतीशुक्रअग्नीतटाकी ॥ अक्षस्मा ॥
 ॥ त्रतोदेखवीवामनाटा ॥ सुखवाचागमेषुण्ड ॥
 ॥ उवामनात्ता ॥ रामुजीबलीप्रगत्तिषुण्ड ॥
 ॥ वामनाते ॥ किमागजेतवज्जिवेगमेस ॥
 ॥ नाते ॥ देणारमीईनन् ॥ मजकामनाही ॥
 ॥ तुमागमेपुरविवोतवकामनाही ॥ ३ ॥ अण ॥
 ॥ धन्यरायात्वंशानुसारे ॥ ब्रह्मूबोलसी ॥
 ॥ हातुझाकेलसारे ॥ रथीआणिदानीतु ॥
 ॥ इयायाकुचीरे ॥ नदेपाठिकोछीचरायाव ॥
 ॥ वीरे ॥ ४ ॥ रायामलायेकञ्जसेअपेक्षा ॥
 ॥ खवेगवीसवैष्णवेष्टाने ॥ मोजेनिमा ॥
 ॥ इयात्रिपदेचिमाते ॥ देखुमिविष्वप्रवरोन ॥
 ॥ माते ॥ ५ ॥ ब्रिसुप्रातेसाहरवामना ॥
 ॥ बहुतवाट ॥ तिगतरवामना ॥ मनजउदया ॥
 ॥ शुवन्त्रुयपाक ॥ ६ ॥ बहुतमागसिकाद्विज ॥
 ॥ बालकामाद्वाजात्रमीधरीनमलकावरी ॥
 ॥ ब्राह्मणाभयन्तुमनावरी ॥ वाटसीब ॥
 ॥ हुचुनेटकामना ॥ अजसलवदनीकटका ॥
 ॥ मना ॥ ७ ॥ द्विजसुवालुद्धीयावत्तनामृते ॥
 ॥ मजगमेठठतीलद्वावेमृते ॥ निपुणदीस ॥
 ॥ सिनिर्मक्षारसा ॥ परिनमागर्भर्थचि ॥
 ॥ फारसा ॥ ८ ॥ हरिहरिषुण्डेलुकेचिमलामु ॥
 ॥ रे ॥ त्रिशुवनात्मकदेहनियाउरे ॥ त्रिपद ॥
 ॥ मावृचिकार्याम्भेजेरे ॥ अधिकईछिति ॥
 ॥ नद्वन्द्वेवरे ॥ ९ ॥ राम्भुज्जुलिलानआ ॥
 ॥ क्वचे ॥ त्रुक्तसन्निधत्यारितेकवे ॥ तोहन् ॥
 ॥ एषुजसभेजभारनि ॥ त्याक्षीत्रनिच ॥
 ॥ ठाक्कमारुनि ॥ १० ॥ अदितिच्याउदरीहरि ॥
 ॥ जन्मदा ॥ त्रुषुनयेसमईकल्लेमला ॥
 ॥ विष्ववराज्यहरील्लसमरसेसा ॥ यशाहिवि ॥
 ॥ लक्ष्मतडोईलघेसरो ॥ ११ ॥ त्रुषुनदेउसके ॥
 ॥ तुजमीजगा ॥ बैईसमैनंपणेऽनभवाज ॥
 ॥ गा ॥ त्रुषुनिदेहिनयावरिहीजरि ॥ नीद ॥
 ॥ सिदाटुनिषातकपञ्जरि ॥ १२ ॥ संकल्प ॥
 ॥ जोहूकरसीलबापानदेववेपावसिस

॥ कुमाक पादतव्रस्तक सहयोगी ॥ कानी
 ॥ दिराम दिन मणीनयन सहयोगी ॥ ३५ ॥ ये
 ॥ क्या पदे भूमि भरो निधोड़ी ॥ पायेदुज्याजं
 ॥ उकठ हुकोड़ी ॥ देती सरा पादल एव बकी
 ॥ टाः अष्टो निपाइ दृढ़ज्ञाहुवर्वीला ॥
 ॥ ३६ ॥ पदयुगे भुवन त्रयमो जिले ॥ पदलि
 ॥ जेब विचाक्षि रियो जिले ॥ पदनखेवि
 ॥ धिआउ विदारीले ॥ पदल क्षेभुवन त्रय
 ॥ कारिले ॥ ३७ ॥ त्याक्षर स्थित्रार्थ नियाठर
 ॥ ची ॥ करित्तुति अस्तेर विरचि ॥ त्रक्षा
 ॥ दृञ्जाज्ञाव विभूपर्वाच ॥ आलासाहा ॥
 ॥ कलना पतीचा ॥ ३८ ॥ अणेतु गहे दिधली
 ॥ त्रिलोकी ॥ नेत्री तुवा पुर्णीहु पावलोकी ॥ के
 ॥ त्वाहु त्रादृढ़ दृढ़ त्रार्थ ज्ञात्वा ॥ अस्तु दृढ़ त्रा
 ॥ दिवदेव ज्ञात्वा ॥ ३९ ॥ पलव क्षीचो जगदी
 ॥ स्वराते ॥ वंदुनिवो लेकमला वराते ॥ लये
 ॥ अणी तु चिचरात्तराचा ॥ ४० ॥ सर्वि चियाआ ईक
 ॥ त्रभुजी तराचा ॥ ३१ ॥ सर्वि चियाआ ईक
 ॥ त्रार्थ त्रीति ॥ त्रैवाज चियाचमाडा मती
 ॥ त्रै ॥ त्रै घोब त्रैरामी सप्ता पुदाते ॥ कीभो
 ॥ गियोपेयम अपदोता ॥ ४१ ॥ करनि संक
 ॥ त्वन देविजेका ॥ त्रार्थ त्रार्थ त्रार्थ त्रार्थ कासि
 ॥ त्रैका ॥ बक्षीलुणररन दवराया ॥ ओहेच
 ॥ संक त्वरवरा केराया ॥ ४२ ॥ तसान भीमी
 ॥ नरका सदेवा ॥ यापाइ बधास हिवासदे
 ॥ वा ॥ नभीसुत्तराच्याजय वाच्यनादा ॥ भितो
 ॥ असामी अपकी तिवादा ॥ ४३ ॥ करनि संक
 ॥ त्वहिनुजदेना ॥ कोष्ठीमलाधन्यजगीव
 ॥ देना ॥ मास्याक्षिरीटे वितिज्यापदाते ॥ जी
 ॥ छेदि तो सर्वि हिआपदाते ॥ ४४ ॥ करीबकी
 ॥ स्वात्मनिवेदनते ॥ संकोषवाटे सधुसुद
 ॥ नाते ॥ देखें द्रतात्काव चिमुक्केक्का ॥ त्रे
 ॥ मास्तत चाहरिहाभुकेला ॥ ४५ ॥ देउनि
 ॥ यासुववराज्य अर्खउद्वारी ॥ राहो तिसे
 ॥ व्यवविच्याग्टहुत्रद्वारी ॥ जात्वजसाहद
 ॥ यमं दिरिवामनाच्या ॥ वटवीचिदात्मककरी
 ॥ अवधामनाच्या ॥ ४६ ॥ घनाश्वरा ॥ करीक
 ॥ मंडलुहउद्दावि कौबुतकेउदउ ॥ ध्यावाहद
 ॥ इआखंड भवगजकेक्कारी ॥ सुखीसर्वीचे
 ॥ ठिसनकरीकमुक्तुनयन ॥ सहश्रानयानि
 ॥ वायनदा विद्वद्कुसरी ॥ इंद्रासिदे इ

॥ जयापासिसर्वेकाङ्क्षा सुराच्याकट कि ॥ ३ ॥ (३)
 ॥ अ ॥ बल्लिहा चिरत्वं गुणा । यासि करहा नि पु
 ॥ ए ॥ भाग्य आयत्या चिरखुणा । कवलाट साप
 ॥ उ ॥ २ तं खुलागी सर्वे पट । देता काय खट पट
 ॥ तैसे अधिता नि पट । विश्व हेन सापडे ॥ ऐ
 ॥ सेदान देजे सत्वा । नुरे व्यास हि जिं लत्वा । आ
 ॥ भनि वेदन तत्वा । नेण लीहे बापडे ॥ वर्थ
 ॥ वेडनि सून्यासं । वेश दावि । तीजन्यास ।
 ॥ होला वाम निहान्यास कंर्म इडीउपडे ॥ ३
 ॥ तिक्किआरव्यान रंगुणी ॥





मूळ प्रत पाहण्यासाठी संपर्क

इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे
राजवाडे पथ, गल्ली नं. १, धुळे-४२४००९ (महाराष्ट्र)
दूरध्वनी क्रमांक (०२५६२) २३३८४८
Email ID : rajwademandaldhule@gmail.com